

— d) *ein best. Mineral. — 3) f. वैज्ञावी a) Patron. von Vishnu. — b) eine Verehrerin Vishnu's. — c) die Energie Vishnu's (eine der göttlichen Mütter). Wird mit der Durgā und der Manasā identifiziert. Pl. im Gefolge Skanda's. — d) *Asparagus racemosus (Rām. 4,121), Basillenkraut und = शपारिता. — e) eine best. Mūrkhāna S. S. S. 30. — 4) n. a) das unter Vishnu stehende Mondhaus Gravaṇa. — b) ein best. Mahārasa. — c) Name zweier Sāman Āsas. Ba. — d) Titel verschiedener Werke, insbes. Bez. des Vishnupurāṇa.
वैज्ञवत्योत्पत्तिशास्त्रं n. Titel eines Werkes.
वैज्ञवतीर्थं n. ein Tirtha der Vaishnava oder N. pr. eines Tirtha.
वैज्ञवलं n. Nom. abstr. zu वैज्ञवं 2) b).
वैज्ञवध्यानप्रकारं m. (Opp. Cat. 1), वैज्ञवनारायणाष्टाकरस्यास m. (BUNNELL, T.), वैज्ञवप्राप्तिद्वारात् m. (Verz. d. Oxf. H. 161,b,31), वैज्ञवलक्षणं n. (Opp. Cat. 1) und वैज्ञववर्धनं n. Titel.
वैज्ञववारुणं Adj. (f. द्वि) an Vishnu und Varuna gerichtet.
वैज्ञवशास्त्रं f. (BUNNELL, T.), वैज्ञवशास्त्रं n. und वैज्ञवसिद्धान्तदीप्तिका f. Titel.
वैज्ञवस्थानकं n. das Umherschreiten mit grossen Schritten (auf der Bühne) Comm. zu Daçāra. 3,2.
वैज्ञवाकूत्थन्दिका f. und वैज्ञवामृतं n. Titel von Werken.
*वैज्ञवायनं m. Patron. von वैज्ञवं.
वैज्ञवीतत्त्वं n. Titel eines Tantra.
वैज्ञव्यं Adj. zu Vishnu in Beziehung stehend.
वैज्ञावरुणं Adj. (f. द्वि) an Vishnu und Varuna gerichtet.
वैज्ञुगुप्त Adj. von Vishnugupta gelehrt Bijdragen 1883, S. 20.
वैज्ञावरुणं Adj. (f. द्वि) = वैज्ञावरुणं.
वैज्ञवृद्धि (Conj.) m. Patron.
*वैष्णवसेन्यं m. Patron. von विष्णवसेन.
*वैमर्गिक Adj. von विमर्ग.
वैसर्वतं n. Pl. Bez. bestimmter Opferungen Āpast. Ç. 4,11,16,16. Nom. abstr. वैसर्वनलं n. Maitr. S. 3,9,1.
वैसर्वनस्त्रीय Adj. beim Vaisarāgānahoma gebräuchlich Comm. zu Nājam. 1,3,8.
वैसर्वनीय und वैसाङ्गीनं n. Pl. = वैसाङ्गीनं.
*वैसप्ति 1) Adj. mit der Visarpa genannten Krankheit behaftet. — 2) = विसप्ति Rose, Rothlaus.
वैसार्पिक Adj. von der Visarpa genannten Krankheit hervorrende Hemidri 1,771,14.
वैसादृश्यं n. Unähnlichkeit, Verschiedenheit.
*वैसात्रिपा m. Fisch Rām. 19,70. Bhāvap. 2,6.
*वैसूचनं n. Verkleidung als Weib (auf der Bühne).

VI. Theil.

वैसूप m. N. pr. eines Dānava.
वैस्तारिक Adj. weit verbreitet, ausgedehnt.
वैस्तिक in *बृहवैस्तिक.
वैस्पद्य n. Klarheit, Deutlichkeit, Offenbarkeit.
*वैस्त्रेय m. Patron. von विस्त्रि.
वैस्त्रवं 1) Adj. die Stimme beschreibend. — 2) n.
a) Verlust der Stimme, — der Sprache. — b) verschiedene Betonung.
वैकृग्म Adj. (f. द्वि) zu einem Vogel in Beziehung stehend. तनुं f. Vogelgestalt.
वैकृण्ड Adj. dass. रूप m. Brühe von Vogelfleisch.
*वैकृति m. Patron. f. *वैकृती Pat. zu P. 1,1,62.
वैकृति m. Patron. Auch Pl.
वैकृयम् n. desgl. Auch Pl.
वैकृयस 1) Adj. (f. द्वि) in freier Luft —, offen dastehend oder stehend, in der Luft —, im Luftraum stehend oder sich bewegend. — 2) m. Pl. a) Luft-, Himmelsbewohner. — b) Boz. bestimmter Rishi (Lichterscheinungen im Luftraum). — 3) f. द्वि N. pr. eines Flusses. — 4) n. a) der Luftraum. वैकृयम् in der Luft, in freier Luft. — b) das Fliegen.
वैकृति m. N. pr. eines Berges. Vgl. वैभार.
वैकृतिक Adj. zum Vergnügen dienend. Vgl. उभयः Nachtr. 6.
वैकृष्ण Adj. mit dem man seinen Spass hat, den man neckt und zum Narren hält oder n. Belustigung, Spass.
वैकृती f. Jagd Ind. St. 15,235.
*वैकृतिक m. Spassmacher, lustiger Geselle.
वैकृत्यं n. Erschöpfung, allgemeine Schwäche.
वैकृताणा m. Pl. N. pr. eines Volkes.
*वैटा f. Dienerin, Slave.
*वैटुं m. v. l. für वैट.
वैट 1) m. a) eine Schlangenart. — b) *ein best. Fisch. — 2) *f. द्वि der 4te Theil eines Pañca.
वैठ 1) Adj. s. u. 1. वैठ. — 2) m. N. pr. eines Rishi. Richtig wohl वैठ.
वैठर् (RV. 7,71,4) und वैठर् (mit Acc. RV. 8, 2,35. 3,112,4) Nom. ag. 1) fahrend, führend, ziehend (कृत्यस्य Hemidri 1,482,16), Führer. कृत्यस्य so v. a. Wagenförd., कृत्यस्य so v. a. Stier. — 2) Zugpferd. — 3) Zugochs, Stier Rām. 19, 24. — 4) *eine best. auf dem Himavat wachsende Pflanze (= वैष्णव) Rām. 18,14. — 5) Wagenlenker. — 6) bringend, zuführend. — 7) Darbringer. — 8) Heimführer eines Mädchens, Ehegatte. Auch mit *Acc. — 9) Träger, Lastträger. — 10) * = मृदु.
वैठवे (Maitr. S. 1,6,7) und वैठिलवे (RV.) Dat. Infin. zu 1. वैठ. Vgl. यज्ञवैठवे.
वैठव्यं 1) Adj. a) zu fahren, zu ziehen, zu führen, zu lenken, zu leiten. — b) f. (शि) heimzuführen, zu erhalten. — c) zu tragen. — d) aufzuhalten, zu übernehmen, auszuführen. — 2) n. impers. zu ziehen.
वैठु m. N. pr. eines Rishi Ind. St. 15,92. वैठवे
3. bes.
*वैएट m. = वृत्त.
*वैट Adj. = शारद.
*वैदलि m. ein best. Fisch.
*वैदार्द m. und *वैदारी f. v. l. für वैडु, वैडुरी.
वैथादेवी f. N. pr. einer Fürstin.
वैपदेव N. pr. 1) m. eines Autors. — 2) f. द्वि einer Frau Ind. St. 14,136. 189. वैपदेवी (!) 132.
वैयालित m. N. pr. eines Lexicographen.
वैयुल m. N. pr. eines Mannes Ind. St. 14,132. 136.
*वैय॒क m. Schreiber.
*वैराणु m. Jasminum multiflorum oder pubescens.
*वैरपटी f. Matratze.
*वैराच m. eine best. Körnerfrucht.
वैरुषाणा Hariv. 7426 fehlerhaft für रोषाणा.
*वैरूल m. Myrrhe Rām. 6,116. Bhāvap. 1,266.
*वैलक्ष m. 1) Strudel. — 2) Schreiber.
वैलासकं N. pr. einer Oertlichkeit.
*वैलालु m. ein kastanienbraunes Pferd, bei dem Mähne und Schweif hell sind.
वैळक् Nom. Sg. f. für वैळक् (von वैच्).
वैळक् für वैष्ठ.
वैदन्यं n. N. pr. einer Stadt MBa. 4,177,47, v. l.
वैति (!) m. Patron.
वैष्ठ �Indecl. ein Opferruf.
वैयंस m. N. pr. eines Sohnes des Viprakitti Hariv. 218 (v. l. वैयंस). VP. 4,21,10.
वैयंस, वैर्वयं 1) Adj. weit auseinanderstehende Schultern habend. — 2) m. N. pr. eines von Indra besieгten Dämons. Nach Hariv. 4,3,101 eines Sohnes des Viprakitti von der Simhikā. v. l. वैयंस. — वैयंसी TBa. 1, 6, 2, 3 sind zwei selbständige Wörter.
*वैयंसक m. Betrüger.
वैयंसन् n. Betrug MBa. 9,61,36.
वैयंसितव्यं Adj. zu täuschen, zu betrügen.
वैयंकट Adj. Bez. Rudra's Maitr. S. 2,9,9 (128,3).
वैयक्ति 1) Adj. und वैयक्तम् Adv. s. u. अस्ति mit वि. Nach den Lexicographen Adj. auch specialisiert, unterschieden, besonder und klug, verständig, weise (LALIT. 19,10,17. SADDU. P.). Acc. mit कृत् so v. a. Etwas (Acc.) wahr machen LALIT. 318, 10. — 2) m. a) ein geweihter Mönch Çiliñka 1, 271. — b, N. pr. eines der 11 Gaṇḍhīpa bei

22*